

# KAISER CORPORATION LIMITED

Registered Office: Unit No. 283-287, 'F' Wing, 2nd Floor,  
Solaris-I, Saki Vihar Road, Andheri (E), Mumbai-400 072  
T: +91 22 2269 0034, +91 8169376816  
E: kaisercorpltd@gmail.com  
E: compliancekaiser@gmail.com  
W: www.kaiserpress.com  
CIN: L22210MH1993PLC074035

To  
BSE Ltd,  
Listing Department,  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street- Fort,  
Mumbai- 400001

KCL/29/2025-26  
May 31, 2025

Ref: BSE Scrip Code- 531780

**Subject: Newspaper Article**

Dear Sir/Madam

As per SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015; Regulation 47, please find attached hereunder the newspaper publication cuttings of the Financials Results of the Company for the year and quarter ended March 31, 2025 published in Freepress and in Navshakti on May 31, 2025.

Detailed financial results of the Company are available on the BSE website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the website of the Company at [www.kaiserpress.com](http://www.kaiserpress.com). We request you to kindly take the above information on your records.

Thanking you,

For Kaiser Corporation Ltd.



Bhushanlal Arora  
Managing Director  
DIN: 00416032



Encl: As above

| United Interactive Limited   |  |                      |                      |                      |                      |                      |                      |
|--|--|----------------------|----------------------|----------------------|----------------------|----------------------|----------------------|
| CIN : L72900MH1983PLC030920  |  |                      |                      |                      |                      |                      |                      |
| Regd. Office : 602, Maker Bhavan III, New marine lines, Mumbai-400020  |  |                      |                      |                      |                      |                      |                      |
| Tel. : 022-22013736; Fax : 022-40023307, E-mail : investors@unitedinteractive.in; Website : www.unitedinteractive.in |  |                      |                      |                      |                      |                      |                      |
| Extract of Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter & Year ended 31st March, 2025       |  |                      |                      |                      |                      |                      |                      |
| (₹ in Lakhs)   |  |                      |                      |                      |                      |                      |                      |
| Sl. No.  | PARTICULARS  | Standalone           |                      |                      | Consolidated         |                      |                      |
|  |  | Quarter Ended        | Quarter Ended        | Year                 | Quarter Ended        | Quarter Ended        | Year                 |
|  |  | 31.03.2025 (Audited) | 31.03.2024 (Audited) | 31.03.2025 (Audited) | 31.03.2025 (Audited) | 31.03.2024 (Audited) | 31.03.2025 (Audited) |
| 1  | Total Income   | -                    | -                    | 15.63                | 311.54               | 331.67               | 651.36               |
| 2  | Net Profit/(Loss) from ordinary activities after tax   | (3.33)               | (3.00)               | (1.01)               | 85.31                | 34.43                | 221.76               |
| 3  | Other Comprehensive Income   | -                    | -                    | -                    | (118.88)             | (251.77)             | 88.16                |
| 4  | Total Comprehensive Income   | (3.33)               | (3.00)               | (1.01)               | (33.57)              | (217.34)             | 309.92               |
| 5  | Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per share)  | 183.10               | 183.10               | 183.10               | 183.10               | 183.10               | 183.10               |
| 6  | Reserves (Excluding Revaluation Reserves)*   | -                    | -                    | (101.84)             | -                    | -                    | 3,354.56             |
| 7  | Earning per share (₹) for the period (Face value of ₹ 10/- per share) - Basic & diluted (not Annualised) | (0.18)               | (0.16)               | (0.06)               | 2.29                 | 0.88                 | 5.73                 |

**Note :**  
1. The above is an extracts of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 filed with the stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.unitedinteractive.in).  
2. The Above results have been prepared in accordance with Ind As prescribed under section 133 of the Companies Act 2013. The Auditor have issued unmodified opinion on the results.

Date : 30/05/2025  
Place : Mumbai

For United Interactive Limited  
Sarayu Somaia  
Director (DIN : 00153136)

| THAKKERS DEVELOPERS LTD.  |   |   |   |   |  |  |   |   |   |  |  |
|---|---|---|---|---|--|--|---|---|---|--|--|
| Regd. Office : 18, Third Floor, Kantol Niwas, 37/39, Modi Street, Opp. G.P.O. Fort, Mumbai- 400 001.              |   |   |   |   |  |  |   |   |   |  |  |
| Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2025. |   |   |   |   |  |  |   |   |   |  |  |
| CIN :- L45200MH1987PLC043034  |   |   |   |   |  |  |   |   |   |  |  |
| (Figures are Rupees in Lakh except EPS)   |   |   |   |   |  |  |   |   |   |  |  |
| Sr. No.   | Particulars   | STANDALONE                                    |   |   |  |  | CONSOLIDATED                                  |   |   |  |  |
|   |   | For the Quarter Ended on 31/03/2025 (Audited) | For the Quarter Ended on 31/12/2024 (Unaudited) | For the Quarter Ended on 31/03/2024 (Audited) | For the Year Ended on 31/03/2025 (Audited) | For the Year Ended on 31/03/2024 (Audited) | For the Quarter Ended on 31/03/2025 (Audited) | For the Quarter Ended on 31/12/2024 (Unaudited) | For the Quarter Ended on 31/03/2024 (Audited) | For the Year Ended on 31/03/2025 (Audited) | For the Year Ended on 31/03/2024 (Audited) |
|   |   | 1   | Total Income from Operations                    | 608.52  | 453.79                                     | 235.86                                     | 1849.46                                       | 1779.21   | 822.05  | 831.10                                     | 696.43                                     |
| 2   | Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)   | 220.54  | 63.52   | (194.81)                                      | 300.93                                     | (357.31)                                   | 498.53  | 24.47   | (223.00)                                      | 777.59                                     | (176.14)                                   |
| 3   | Net Profit/(Loss) for the period before tax (after Extraordinary Items)   | 220.54  | 63.52   | (194.81)                                      | 300.93                                     | (357.31)                                   | 498.53  | 24.47   | (223.00)                                      | 774.49                                     | (176.14)                                   |
| 4   | Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary Items)  | 202.79  | 51.61   | (175.54)                                      | 271.09                                     | (253.77)                                   | 382.23  | 12.56   | (225.97)                                      | 647.74                                     | (94.84)                                    |
| 5   | Total Comprehensive Income for the period (including other Comprehensive Income (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) | 208.75  | 51.61   | (150.24)                                      | 277.06                                     | (228.47)                                   | 388.20  | 12.56   | (200.66)                                      | 653.71                                     | (69.53)                                    |
| 6   | Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)   | 0.00  | 0.00  | 0.00  | 13054.37                                   | 12777.31                                   | 0.00  | 0.00  | 0.00  | 14202.73                                   | 13549.93                                   |
| 7   | Equity Share Capital (Face Value of INR 10 each)  | 900.00  | 900.00  | 900.00  | 900.00                                     | 900.00                                     | 900.00  | 900.00  | 900.00  | 900.00                                     | 900.00                                     |
| 8   | Earnings Per Share (Face Value of INR 10/- each) (for continuing and discontinued operations)   | 2.25  | 0.57  | (1.95)  | 3.01                                       | (2.82)                                     | 4.25  | 0.14  | (2.51)  | 7.20                                       | (1.05)                                     |
| 9   | Basic   | 2.25  | 0.57  | (1.95)  | 3.01                                       | (2.82)                                     | 4.25  | 0.14  | (2.51)  | 7.20                                       | (1.05)                                     |
| 10  | Diluted   | 2.25  | 0.57  | (1.95)  | 3.01                                       | (2.82)                                     | 4.25  | 0.14  | (2.51)  | 7.20                                       | (1.05)                                     |

**Note :** The above is an extract of the detailed format of Quarterly & Yearly Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Yearly Financial Results are available on the Stock Exchange Website : www.bseindia.com.

For and on behalf of the Board of Directors  
Jitendra M. Thakker  
Chairman  
DIN-00082860

Place : Nashik  
Date : 29th May, 2025

| GE VERNOVA   |  |
|--|--|
| GE Power India Limited   |  |
| CIN: L74140MH1992PLC068379, Regd Office: Regus Magnum Business Centers   |  |
| 11th floor Platina, Block G Plot C-59, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra, India - 400051 Website: www.gevernova.com/regions/asia/in/ge-power-india-limited  |  |
| E-Mail ID: in.investor-relations@governova.com   |  |
| Statement of Standalone and Consolidated Audited Financial Results for the year ended on 31 March 2025   |  |
| The Board of Directors of GE Power India Limited ('the Company'), at its meeting held on Thursday, 29 May 2025 approved the audited financial Results of the Company for the fourth quarter and year ended on 31 March 2025 ('Financial Results').   |  |
| The Financial results along with the Auditor's Report, has been posted on the Company's website at: <a href="https://www.governova.com/regions/asia/in/sites/www.governova.com.regions.asia.in/files/2025-05/view-the-audited-financial-results-for-the-financial-year-ended-on-31-march-2025-and-outcome-of-board-meeting.pdf">https://www.governova.com/regions/asia/in/sites/www.governova.com.regions.asia.in/files/2025-05/view-the-audited-financial-results-for-the-financial-year-ended-on-31-march-2025-and-outcome-of-board-meeting.pdf</a> and can be accessed by scanning the Quick Response Code ('QR code'). |  |
| For and on behalf of GE Power India Limited  |  |
| Sd/-<br>(PUNEET BHATLA)<br>Managing Director<br>DIN 09536236   |  |
| Place: Noida<br>Date : 29 May 2025   |  |

| GARWARE   |  |
|---|--|
| GARWARE SYNTHETICS LIMITED  |  |
| Registered Address: Manish Textile Industrial Premises, Opp. Golden Chemical, Penkar Pada, Mira Road-401104   |  |
| CIN: L99999MH1969PLC014371  |  |
| Statement of Audited Financial Results (Standalone) for the Quarter and year ended 31 <sup>st</sup> March, 2025   |  |
| The Board of Directors of the Company at the meeting held on 30th May, 2025, approved the Audited Financial Results of the Company for the Quarter and year Financial ended March 31, 2025 (Financial Results).                                   |  |
| The Financials along with the Audit Report, have been posted on the Company's website at <a href="https://www.garwaresyn.com/investor.php?val=20">https://www.garwaresyn.com/investor.php?val=20</a> and can be assessed by scanning the QR code. |  |
| For Garware Synthetics Limited  |  |
| Sd/-<br>Sunder Kocha Moolya<br>Whole Time Director<br>DIN: 02926064   |  |
| Date: 30.05.2025<br>Place: Thane  |  |

| EAST INDIA DRUMS & BARRELS MFG. LTD.  |  |
|---|--|
| (Formerly known as Precision Containers Ltd.)   |  |
| Regd. Off.: 201, A Wing, Jwala Estate, Pushp Vinod-2, S. V. Road, Behind MC Donald, Borivali (West), Mumbai - 400 092. Tel.: 28993092 |  |
| CIN NO:- L28920MH1981PLC023972  |  |
| Email: admin@eidb.in Website: www.eidb.in   |  |

| STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2025 |  |               |             |            |            |            |
|---|--|---------------|-------------|------------|------------|------------|
| (₹ in lakhs except earnings per share)  |  |               |             |            |            |            |
| Sr. No.   | Particulars  | Quarter Ended |             | Year Ended |            |            |
|   |  | 31.03.2025    | 31.12.2024  | 31.03.2024 | 31.03.2025 | 31.03.2024 |
|   |  | (Audited)     | (Unaudited) | (Audited)  | (Audited)  | (Audited)  |
| 1   | Total revenue from Operations  | 6,567.14      | 6,621.33    | -          | 27,121.15  | -          |
| 2   | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional)   | 88.57         | 43.60       | (13.79)    | 406.59     | (37.96)    |
| 3   | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional)  | 88.57         | 43.60       | 1,475.64   | 406.59     | 1,451.47   |
| 4   | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional)   | 87.66         | 96.90       | 1,475.64   | 360.12     | 1,451.47   |
| 5   | Total Comprehensive income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)) | 69.76         | 98.48       | 1,473.86   | 345.39     | 1,451.10   |
| 6   | Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)   | 1,477.42      | 1,477.42    | 2,238.12   | 1,477.42   | 2,238.12   |
| 7   | Other Equity   | 350.98        | 252.71      | (604.52)   | 350.98     | (604.52)   |
| 8   | Earning per share (of Rs. 10/- each) (not annualized)  |               |             |            |            |            |
|   | 1. Basic   | 0.59          | 0.66        | 6.59       | 2.44       | 6.49       |
|   | 2. Diluted   | 0.59          | 0.66        | 6.59       | 2.44       | 6.49       |

**Notes :**  
a) The Financial Results have been reviewed and approved by the Board of Directors of its meeting held on 30th May, 2025.  
b) The above is an extract of the detailed format of Quarterly & Year ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Year ended Financial Results are available on the websites [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and Company's Website i.e. ([www.eidb.in](http://www.eidb.in))

FOR EAST INDIA DRUMS AND BARRELS MANUFACTURING LIMITED  
Mr. Madhav Valia  
Managing Director  
(DIN:03381853)

PLACE :- MUMBAI  
DATE :- 30-05-2025

| KAISER CORPORATION LIMITED   |  |                      |                        |                      |                      |                      |
|--|--|----------------------|------------------------|----------------------|----------------------|----------------------|
| REGD.OFF.: Unit No. 283-287, "F" Wing, Second Floor, Solaris-I, Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai 400072 |  |                      |                        |                      |                      |                      |
| CIN : L22210MH1993PLC074035  |  |                      |                        |                      |                      |                      |
| Extract of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year Ended 31 March 2025                   |  |                      |                        |                      |                      |                      |
| (₹ in Lakhs)   |  |                      |                        |                      |                      |                      |
| Sr. No.  | Particulars  | Quarter Ended        | Quarter Ended          | Quarter Ended        | Year Ended           | Year Ended           |
|  |  | 31/03/2025 (Audited) | 31/12/2024 (Unaudited) | 31/03/2024 (Audited) | 31/03/2025 (Audited) | 31/03/2024 (Audited) |
| 1.   | Total income from operations (net)   | 22.55                | 17.32                  | 17.94                | 73.25                | 62.62                |
| 2.   | Net Profit/ (Loss) for the period (before tax, & Exceptional Item)   | 1.46                 | 1.81                   | 1.45                 | 6.81                 | 5.58                 |
| 3.   | Total Comprehensive Income for the period (Comprising Profits/ (Loss) for the period (after tax)) and Other Comprehensive Income (after tax) | 0.25                 | 1.62                   | 2.68                 | 4.85                 | 5.91                 |
| 4.   | Equity Share Capital   | 526.21               | 526.21                 | 526.21               | 526.21               | 526.21               |
| 5.   | Other equity (excluding revaluation reserve as per balance sheet of previous accounting year)  | -                    | -                      | -                    | (41.98)              | (46.83)              |
| 6.   | Earnings Per Share (of Rs.1/- each) Basic & Diluted (in Rs.)   | 0.0028               | 0.0031                 | 0.0044               | 0.0116               | 0.0106               |

**Note:**  
1 The above is an extract of the detailed format of standalone Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites namely, BSE LIMITED ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on Company's website at [www.kaiserspress.com](http://www.kaiserspress.com).  
2 The figure reported in the standalone Financial Results for the quarter ended 31 March 2025 is the balancing figures between audited figures in respect of the year ended 31 March 2025 and the published unaudited Nine months standalone figures upto 31 December 2024 and 31 December 2023.

Place: Mumbai  
Date: 30 May 2024

| Extract of Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended 31 March 2025 |  |                      |                        |                      |                      |                      |
|--|--|----------------------|------------------------|----------------------|----------------------|----------------------|
| Sr. No.  | Particulars  | Quarter Ended        | Quarter Ended          | Quarter Ended        | Year Ended           | Year Ended           |
|  |  | 31/03/2025 (Audited) | 31/12/2024 (Unaudited) | 31/03/2024 (Audited) | 31/03/2025 (Audited) | 31/03/2024 (Audited) |
| 1.   | Total income from operations (net)   | 686.52               | 184.17                 | 342.51               | 2173.80              | 2592.26              |
| 2.   | Net Profit/ (Loss) for the period (before tax, & Exceptional Item)   | (8.17)               | (255.91)               | 27.29                | (239.31)             | 59.86                |
| 3.   | Total Comprehensive Income for the period (Comprising Profits/ (Loss) for the period (after tax)) and Other Comprehensive Income (after tax) | 45.64                | (260.70)               | 40.78                | (205.89)             | 50.98                |
| 4.   | Equity Share Capital   | 526.21               | 526.21                 | 526.21               | 526.21               | 526.21               |
| 5.   | Other equity (excluding revaluation reserve as per balance sheet of previous accounting year)  | -                    | -                      | -                    | 87.26                | 199.44               |
| 6.   | Earnings Per Share (of Rs.1/- each) Basic & Diluted (in Rs.)   | 0.0503               | (0.2716)               | 0.0443               | (0.2036)             | 0.0612               |

**Note:**  
1 The above is an extract of the detailed format of Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites namely, BSE LIMITED ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on Company's website at [www.kaiserspress.com](http://www.kaiserspress.com).  
2 The figure reported in the Consolidated Financial Result for the year ended 31 March 2025 and 31 March 2024 are the balancing figure between audited figure in respect of the year ended 31 March 2025 and 31 March 2024 and the published unaudited nine month consolidated figure upto 31 December 2024 and 31 December 2023.

Place: Mumbai  
Date: 30 May 2025

On behalf of the Board of Directors  
For Kaiser Corporation Limited  
Sd/-  
Bhushanal Arora  
Managing Director  
DIN : 00416032

| JOSTS ENGINEERING COMPANY LIMITED  |                          |                          |                          |                       |                       |                          |                          |                          |                       |                       |
|--|--------------------------|--------------------------|--------------------------|-----------------------|-----------------------|--------------------------|--------------------------|--------------------------|-----------------------|-----------------------|
| CIN No. L28100MH1907PLC000252  |                          |                          |                          |                       |                       |                          |                          |                          |                       |                       |
| Regd. Office: Great Social Building, 60 Sir Phirozeshah Mehta Road, Mumbai - 400001  |                          |                          |                          |                       |                       |                          |                          |                          |                       |                       |
| Tel. No. +91-22-62674000, +91-22-22694956  |                          |                          |                          |                       |                       |                          |                          |                          |                       |                       |
| Website: www.josts.com • Email: jostsho@josts.in   |                          |                          |                          |                       |                       |                          |                          |                          |                       |                       |
| Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2025 (Rs.Lakhs)                  |                          |                          |                          |                       |                       |                          |                          |                          |                       |                       |
| Particulars  | Standalone               |                          |                          |                       |                       | Consolidated             |                          |                          |                       |                       |
|  | Quarter ended 31.03.2025 | Quarter ended 31.12.2024 | Quarter ended 31.03.2024 | Year ended 31.03.2025 | Year ended 31.03.2024 | Quarter ended 31.03.2025 | Quarter ended 31.12.2024 | Quarter ended 31.03.2024 | Year ended 31.03.2025 | Year ended 31.03.2024 |
| Total Income from operations   | 6,007                    | 4,748                    | 5,952                    | 21,931                | 17,553                | 6,846                    | 5,234                    | 6,230                    | 24,020                | 18,821                |
| Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)  | 572                      | 601                      | 463                      | 2,220                 | 1,343                 | 609                      | 619                      | 425                      | 2,441                 | 1,370                 |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)   | 572                      | 537                      | 463                      | 2,156                 | 1,343                 | 609                      | 555                      | 425                      | 2,377                 | 1,370                 |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  | 427                      | 412                      | 365                      | 1,608                 | 968                   | 458                      | 416                      | 319                      | 1,754                 | 990                   |
| Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) | 420                      | 413                      | 350                      | 1,602                 | 950                   | 462                      | 417                      | 311                      | 1,758                 | 979                   |
| Equity Share Capital   | 100                      | 100                      | 98                       | 100                   | 98                    | 100                      | 100                      | 98                       | 100                   | 98                    |
| Reserve(excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet   | -                        | -                        | -                        | 8,059                 | 6,175                 | -                        | -                        | -                        | 7,743                 | 5,701                 |
| Earnings Per Share (not annualised) Rs.  |                          |                          |                          |                       |                       |                          |                          |                          |                       |                       |
| (a) Basic :  | 4.28                     | 4.13                     | 7.46                     | 16.11                 | 9.90                  | 4.59                     | 4.17                     | 3.26                     | 17.58                 | 10.12                 |
| (b) Diluted:   | 4.28                     | 4.13                     | 7.42                     | 16.11                 | 9.85                  | 4.59                     | 4.17                     | 3.24                     | 17.58                 | 10.07                 |

**Notes:**  
1 The above is an extract of the detailed format of audited financial results for the quarter and year ended 31st March, 2025 filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Financials Results are available on the website of Bombay stock Exchange ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the Company's website ([www.josts.com](http://www.josts.com)).  
2 The above Standalone and Consolidated Financial results for the quarter and year ended March 31, 2025 are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.  
3 Board of Directors of the holding company at its meeting held on 27th March, 2023 and 7th August, 2024, had approved the investment in the share capital of M/s. JECIL Engineering Limited ("JECIL"), a Wholly Owned Subsidiary of the Company and/or grant loans and advances to JECIL and/or to give Guarantees on behalf of JECIL, in one or more than one tranche with a maximum cap of Rs. 15 Crores and Rs. 10 Crores, respectively.  
4 Out of the approved investment of ₹ 25 Crores, the Company has invested ₹ 5,00,00,000/- on 29th December 2023, ₹ 8,01,60,000/- on 4th March 2025 and ₹ 8,01,60,000/- on 6th March 2025 in JECIL Engineering Limited towards the acquisition of equity shares by way of rights issue.  
5 The segment reporting of the Company has been prepared in accordance with Ind AS - 108 on "Operating Segment" (Refer - Annexure 1)  
6 The above standalone and consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 29, 2025.  
7 The figures of quarter ended March 31, 2025, represent the derived figures between the audited figures in respect of full financial year ended March 31, 2025, and reviewed year to date figures upto December 31, 2024, being date of end of the third quarter of the current financial year.  
8 JECIL Engineering Ltd, wholly owned subsidiary company, has commenced its trial run of material handling equipment plant at Murbad. The net trial run expenditure of Rs. 419.55 lakhs and Rs 565.29 lakhs for the quarter and year ended 31st March 2025 respectively, forming part of capital work in progress.  
9 Board of Directors of Holding company in its meeting held on May 29, 2025 has recommended a dividend of ₹1.25 per share on equity share of face value ₹1 each, i.e. 125% to the members of the company. This amount is to be paid after approval from the members in the ensuing annual general meeting.  
10 Previous period/year's figures have been regrouped/reclassified wherever necessary to confirm to current period's/year's figures.

By order of the Board  
For Josts Engineering Company Limited  
Sd/-  
Jai Prakash Agarwal  
Chairman and Whole Time Director  
DIN: 00242232

Place : Mumbai  
Date : 29th May, 2025

